

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०१७  
निधी वितरण -----  
कृषि विभाग (कृषि, फलोत्पादन व कृषी  
विद्यापीठे)

महाराष्ट्र शासन  
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्र.अंदाज-२०१७/(प्र.क्र.४३/१७)/२-अ,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२,  
दिनांक :- २७ एप्रिल, २०१७.

- संदर्भ:-** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८/अर्थसंकल्प-३, दि.०१.०४.२०१७.  
२) शासन निर्णय क्र. लेखानु-२०१७/(प्र.क्र.४३/१७)/२-अ दिनांक १३ एप्रिल, २०१७,  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दि.१८.४.२०१७.

**शासन निर्णय:-**

महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१७ (महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०१७ यांच्या अनुसूचिच्या स्तंभ ४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रकमांसह) यास विधानमंडळाने मंजूरी दिलेली असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यास अधिसंमती दिलेली आहे. आणि ते २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २६ म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग-४ दिनांक १५ एप्रिल, २०१७ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले असल्याचे संदर्भ क्र.३ च्या परिपत्रकात नमूद केले आहे. (परिपत्रकाची प्रत सोबत जोडली आहे.)

२. संदर्भ क्रमांक १ नुसार प्रशासकीय विभागास १ एप्रिल, २०१७ ते ३१ मे, २०१७ पर्यंत खर्च करण्यास प्राधिकृत करण्यात आले असल्याने संदर्भ क्र.२ नुसार सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातील प्रस्तावित लेखानुदानाच्या तरतूदी वितरीत करण्यात आल्या आहेत.

३. वित्त विभागाच्या संदर्भ क्र.३ च्या परिपत्रकानुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मधील स्तंभ क्र. ८ व ९ मधील लेखानुदानान्वये मंजुर तरतूदी वगळून स्तंभ क्र.१० व ११ नुसार तरतूदी स्तंभ क्र.४ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यान्वयन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत, त्यांनी वित्त विभागाच्या संदर्भ क्र.३ मध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधिन राहून सन २०१७-१८ मधील नऊमाहीकरिता तरतूदीच्या ८०% च्या मर्यादेत विहित पध्दतीनुसार तरतूदींचे वितरण करण्यात यावे. नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेनंतर योजनांतर्गत तरतूदीचे योजनानिहाय प्रशासकीय व वित्तीय खर्चाच्या मंजूरीचे आदेश संबंधित

कार्यासनाकडून स्वतंत्रपणे निर्गमित झाल्यानंतरच वितरणाची कार्यवाही आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावी.

४. हा शासन निर्णय प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४२७१२५२२९९७०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सु. सं. धपाटे )

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, (१० प्रती).
२. आयुक्त (दुग्धव्यवसाय विकास), दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. आयुक्त (पशुसंवर्धन), पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. आयुक्त (मत्स्यव्यवसाय), मत्स्यव्यवसाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
६. नियंत्रक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.
७. नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जि. अहमदनगर.
८. नियंत्रक, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
९. नियंत्रक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता/स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), मुंबई.
११. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा /लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
१२. सर्व संचालक कृषि आयुक्तालय, पुणे.
१३. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
१४. उप विभागीय कृषि अधिकारी, रत्नागिरी, अहमदनगर, अकोला, परभणी.
१५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

१७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१८. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
१९. सर्व उप सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, कृषि व, पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. उप सचिव, (पदुम-१६) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. उप सचिव, (अर्थसंकल्प -१३, व व्यय-१) वित्त विभाग मंत्रालय, मुंबई.
२३. उप सचिव, (का-१४११/१४३१), नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई.
२४. निवडनस्ती का.क्र.२अ.

परिशिष्ट -अ

शासन निर्णय कृषी व पदम विभाग, क्र. अंदाज-२०१७/(प्र.क्र.४३/१७)/२-अ, दि.२७ एप्रिल, २०१७ चे सहपत्र

सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पित तरतूदीपैकी उर्वरित दहा महिन्याकरीता (जून २०१७- ते मार्च २०१८) मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीचे लेखाशिर्षानिहाय विवरणपत्र.

कृषि विभाग

(रूपये हजारात)

अ.क्र.	मागणी क्रमांक	मुख्य लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व संवितरण अधिकारी	अनिवार्य खर्च / कार्यक्रमावरील खर्च	सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातील एकूण तरतूद		लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद (एप्रिल १७- ते मे १७)		उर्वरित अर्थसंकल्पित तरतूद (जून १७ ते मार्च १८)	
					दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
अ)	डी -३	२४०१ - पीक संवर्धन	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	अनिवार्य खर्च	३०६२५०९३	८००	५१०४०१५	१६७	२५५२१०७८	६३३
				कार्यक्रमावरील खर्च	२२०५९८८८	०	३६७६६४८	०	१८३८३२४०	०
		<b>एकूण २४०१ पीक संवर्धन</b>			<b>५२६८४९८१</b>	<b>८००</b>	<b>८७८०६६३</b>	<b>१६७</b>	<b>४३९०४३१८</b>	<b>६३३</b>
ब)	डी -३	२४०२ - मृद व जलसंधारण	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	अनिवार्य खर्च	२०६७७३	०	३४४६०	०	१७२३१३	०
				कार्यक्रमावरील खर्च	५२०१०८	०	८६६८५	०	४३३४२३	०
		<b>एकूण २४०२ मृद व जलसंधारण</b>			<b>७२६८८१</b>	<b>०</b>	<b>१२११४५</b>	<b>०</b>	<b>६०५७३६</b>	<b>०</b>
क)		<b>२४१५ - कृषी विषयक संशोधन व शिक्षण -</b>								
		<b>०१ पीक संवर्धन</b>								
१	डी -३	(०१)(००)(०१) महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ००२५)	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	अनिवार्य खर्च	२९०२४७९	०	४८३७४७	०	२४१८७३२	०
२	डी -३	(०१)(००)(०६) महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ००७२)		कार्यक्रमावरील खर्च	१०००००	०	१६६६७	०	८३३३३	०
		<b>एकूण</b>			<b>३९०२४७९</b>	<b>०</b>	<b>५००४१४</b>	<b>०</b>	<b>२५०२०६५</b>	<b>०</b>
३	डी -३	(०१)(००)(०२) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५००३४)	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	अनिवार्य खर्च	१००४२४०	०	१६७३७३	०	८३६८६७	०
४	डी -३	(०१)(००)(०७) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५००८१)		कार्यक्रमावरील खर्च	१०००००	०	१६६६७	०	८३३३३	०
		<b>एकूण</b>			<b>११०४२४०</b>	<b>०</b>	<b>१८४०४०</b>	<b>०</b>	<b>९२०२००</b>	<b>०</b>
५	डी -३	(०१)(००)(०३) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५००४३)	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	अनिवार्य खर्च	२२५७४९६	०	३७६२४९	०	१८८१२४७	०
६	डी -३	(०१)(००)(०८) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५००९९)		कार्यक्रमावरील खर्च	१०००००	०	१६६६७	०	८३३३३	०
		<b>एकूण</b>			<b>२३५७४९६</b>	<b>०</b>	<b>३९२९१६</b>	<b>०</b>	<b>१९६४५८०</b>	<b>०</b>
७	डी -३	(०१)(००)(०४) मराठवाडा कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ००५२)	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	अनिवार्य खर्च	१५८९३०३	०	२६४८८४	०	१३२४४१९	०
८	डी -३	(०१)(००)(०९) मराठवाडा कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ०१०५)		कार्यक्रमावरील खर्च	१०००००	०	१६६६७	०	८३३३३	०
		<b>एकूण</b>			<b>१६८९३०३</b>	<b>०</b>	<b>२८१५५१</b>	<b>०</b>	<b>१४०७७५२</b>	<b>०</b>
९	डी -३	(०१)(००)(०५) महाराष्ट्र कृषी विषयक संशोधन व शिक्षण मंडळाला सहाय्यक अनुदान (२४१५००६१)	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	अनिवार्य खर्च	३०२७५	०	५०४६	०	२५२२९	०

कृषि विभाग

(रूपये हजारात)

अ.क्र.	मागणी क्रमांक	मुख्य लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व सवितरण अधिकारी	अनिवार्य खर्च / कार्यक्रमावरील खर्च	सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातील एकूण तरतूद		लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद (एप्रिल १७- ते मे १७)		उर्वरित अर्थसंकल्पित तरतूद (जुन १७ ते मार्च १८)	
					दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१०	डी -३	(०१)(००)(१५) महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तिसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९३८)	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	अनिवार्य खर्च	१३००००		२१६६७		१०८३३३	०
११	डी -३	(०१)(००)(१६) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तिसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९४७)	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	अनिवार्य खर्च	५७३००		९५५०		४७७५०	०
१२	डी -३	(०१)(००)(१७) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तिसाठी सहायक अनुदान	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	अनिवार्य खर्च	२४०००		४०००		२००००	०
१३	डी -३	(०१)(००)(१८) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तिसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९६५)	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	अनिवार्य खर्च	९९९००		१६६५०		८३२५०	०
<b>एकूण २४१५- ०१ पीक संवर्धन</b>					<b>८४९४९९३</b>	<b>०</b>	<b>१४१५८३४</b>	<b>०</b>	<b>७०७९१५९</b>	<b>०</b>
<b>०३ पशुसंवर्धन</b>										
१	डी -३	(०३)(००)(०१) महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदाने (२४१५ ०१९७)	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	अनिवार्य खर्च	३११७७	०	५१९६	०	२५९८१	०
२	डी -३	(०३)(००)(०२) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदाने (२४१५ ०१७९)	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	अनिवार्य खर्च	३७१५९	०	६१९३	०	३०९६६	०
३	डी -३	(०३)(००)(०४) मराठवाडा कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदाने (२४१५ ०२०३)	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	अनिवार्य खर्च	१९६००	०	३२६७	०	१६३३३	०
<b>एकूण २४१५- ०३ पशुसंवर्धन</b>					<b>८७९३६</b>	<b>०</b>	<b>१४६५६</b>	<b>०</b>	<b>७३२८०</b>	<b>०</b>
<b>०४ - दुग्ध व्यवसाय विकास</b>										
१	डी -३	(०४)(००)(०१) दुग्धशाळा विज्ञान संस्था आरे (२४१५ ०२१२)	आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई	अनिवार्य खर्च	१६६८३	०	२७८१	०	१३९०२	०
२	डी -३	(०४)(००)(०२) दुग्धक्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका पाठयक्रम (२४१५ ०५७१)	आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई	अनिवार्य खर्च	११५२	०	१९२	०	९६०	०
<b>एकूण २४१५-०४- दुग्धव्यवसाय</b>					<b>१७८३५</b>	<b>०</b>	<b>२९७३</b>	<b>०</b>	<b>१४८६२</b>	<b>०</b>
<b>०५ - मत्स्यव्यवसाय</b>										
१	डी -३	(०५)(००)(०२) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ०२४१)	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	अनिवार्य खर्च	१२०९२०	०	२०१५३	०	१००७६७	०
२	डी -३	(०५)(००)(०३) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान (२४१५ ०२६८)	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	अनिवार्य खर्च	३५९१	०	५९९	०	२९९२	०
<b>एकूण २४१५- ०५- मत्स्यव्यवसाय</b>					<b>१२४५११</b>	<b>०</b>	<b>२०७५२</b>	<b>०</b>	<b>१०३७५९</b>	<b>०</b>
१	डी -३	(८०) (१२०) (००)(०१) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान (२४१५ १०१२)	उप विभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी	अनिवार्य खर्च	३१०६०		५१७६		२५८८४	

कृषि विभाग

(रूपये हजारत)

अ.क्र.	मागणी क्रमांक	मुख्य लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व संवितरण अधिकारी	अनिवार्य खर्च / कार्यक्रमावरील खर्च	सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातील एकूण तरतूद		लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद (एप्रिल १७- ते मे १७)		उर्वरित अर्थसंकल्पित तरतूद (जुन १७ ते मार्च १८)		
					दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	
२	डी-३	(८०)(१२०)(००)(०२) महात्मा फुले कृषी विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (२४१५ १०२१)	उप विभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर	अनिवार्य खर्च	३६२७४		६०४६		३०२२८	०	
३	डी-३	(८०)(१२०)(००)(०४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (२४१५ १०४१)	उप विभागीय कृषी अधिकारी, परभणी	अनिवार्य खर्च	५८६१२		९७६९		४८८४३	०	
४	डी-३	(८०)(१२०)(००)(०५) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (२४१५ १०५९)	उप विभागीय कृषी अधिकारी, अकोला	अनिवार्य खर्च	२१११४		३५१९		१७५९५	०	
		एकूण २४१५- (८०) (१२०)				१४७०६०	०	२४५१०	०	१२२५५०	०
		२४१५- कृषी विषयक संशोधन व शिक्षण			अनिवार्य खर्च	८४७२३३५	०	१४१२०५७	०	७०६०२७८	०
				कार्यक्रमावरील खर्च	४०००००	०	६६६६८	०	३३३३३३	०	
				एकूण	८८७२३३५	०	१४७८७२५	०	७३९३६१०	०	
		एकूण मागणी क्रमांक डी-३				६२२८४१९७	८००	१०३८०५३३	१६७	५१९०३६६४	६३३
(ड)		२७०२ - लहान पाटबंधारे									
१	डी-७	२७०२ - लहान पाटबंधारे (२७०२१९३३)	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	अनिवार्य खर्च	३०५०	०	५०८	०	२५४२	०	
		एकूण २७०२ लहान पाटबंधारे				३०५०	०	५०८	०	२५४२	०
	डी-७	३४५१ सचिवालय- आर्थिक सेवा									
१		शासकीय कर्मचा-यांना प्रशिक्षण (कृषि) (३४५१ २९६२)	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे	कार्यक्रमावरील खर्च	२५००	०	४१७		२०८३	०	

कृषि विभाग

(रूपये हजारत)

अ.क्र.	मागणी क्रमांक	मुख्य लेखाशिर्ष	कार्यान्वयन / आहरण व सवितरण अधिकारी	अनिवार्य खर्च / कार्यक्रमावरील खर्च	सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पातील एकूण तरतूद		लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद (एप्रिल १७- ते मे १७)		उर्वरित अर्थसंकल्पित तरतूद (जुन १७ ते मार्च १८)	
					दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत	दत्तमत	भारीत
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२		शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय) (३४५१ ३०१८)	आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	कार्यक्रमावरील खर्च	५०००	०	८३३		४१६७	०
३		कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (३४५१ ०६७२)	अवर सचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई.	अनिवार्य खर्च	१७६५२१	०	२९४२०		१४७१०९	०
४		ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाची अंमलबजावणी (कृषि) (३४५१ २७८२)	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे, अवर सचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, (कृषि प्रभाग) मंत्रालय, मुंबई.	कार्यक्रमावरील खर्च	२५०००	०	४१६८		२०८३२	०
५		ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाची अंमलबजावणी (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय) (३४५१ २९८९)	अवर सचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, (पदुम प्रभाग) मंत्रालय, मुंबई, आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई, आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	कार्यक्रमावरील खर्च	५०००	०	८३३		४१६७	०
<b>३४५१ सचिवालय- आर्थिक सेवा</b>				अनिवार्य खर्च	१७६५२१	०	२९४२०	०	१४७१०९	०
				कार्यक्रमावरील खर्च	३७५००	०	६२५१	०	३१२४९	०
				एकूण	२१४०२१	०	३५६७१	०	१७८३५०	०
<b>एकूण मागणी क्रमांक ७</b>					२१७०७१	०	३६१७९	०	१८०८९२	०
इ	डी-११	<b>६२१६ गृहनिर्माणासाठी कर्ज</b>								
१		कृषि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम (६२१६ ०२०१)	उप विभागीय कृषी अधिकारी, दापोली, जि-रत्नागिरी	अनिवार्य खर्च	७६४३	०	१२७४		६३६९	०
				एकूण (६२१६)	७६४३	०	१२७४	०	६३६९	०
२		७६१० शासकीय कर्मचारी इ. ना कर्ज	कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयुक्त दुग्धव्यवसाय विकास, मुंबई अवर सचिव, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, (पदुम प्रभाग) मंत्रालय, मुंबई.	अनिवार्य खर्च अनिवार्य खर्च अनिवार्य खर्च अनिवार्य खर्च अनिवार्य खर्च	१२४६९७ ५५९९० १६२३० ३०२५० २९४०६	० ० ० ० ०	२२४४९ ९३३२ २७०५ ५०४२ ४९०१		११२२४८ ४६६५८ १३५२५ २५२०८ २४५०५	० ० ० ० ०
				एकूण (७६१०)	२६६५७३	०	४४४२९	०	२२११४४	०
<b>एकूण मागणी क्रमांक ११</b>					२७४२१६	०	४५७०३	०	२२८५१३	०
<b>एकूण</b>				कृषि	६२७७५४८४	८००	१०४६२४१५	१६७	५२३१३०६९	६३३

( सु.सं.धपाटे )  
उपसचिव, महाराष्ट्र शासन